

Messer H. a. B. H. c. 146. HALĀJ. 2, 318; vgl. पत्रपरम्, °पाल, करपत्र und Blatt = Weidmesser bei GRIMM, Wört. II, 76, 20. — 8) = पत्रभङ्ग u. s. w.: कालागुरुदत्तपत्रा RAGH. 13, 55. PRAB. 33, 16, v. 1. — Vgl. घट्टिक-न्न°, उक्थ°, कर°, वृद्धि°, सु° u. s. w.

पत्रक (von पत्र), proparox. = पत्रप्रकार गाणा स्थूलादि zu P. 5, 4, 3. 1) m. *Achyranthes triandra Roxb.*, eine Pflanze, deren Blätter als Gemüse gebraucht werden, RATNAM. im ÇKDR.; vgl. पत्तूर. — 2) f. पत्रिका ein Blatt zum Schreiben, ein beschriebenes Blatt, Brief, Schriftstück ÇĀK. 90, 16. PAÑĀT. 34, 12 (ed. ord. 30, 16). गणाना° Rechenbuch RĀĀ-TAR. 6, 36. इन्म° ईJOT. im ÇKDR. — 3) n. a) Blatt ÇABDAR. im ÇKDR. — b) das Blatt der *Laurus Cassia* (तेजपत्र) RĀĀV. im ÇKDR. — c) = पत्रभङ्ग ÇABDAR. — 4) am Ende adj. comp. (f. पत्रिका) Flügel; Blatt; vgl. घनितपत्रिका; झलि°, तृण°, नट°, निष्पत्रिका.

पत्रकाकुला (प° + का°) f. das Rauschen der Blätter HĀ. 207.

पत्रकच्छू m. = पर्णकच्छू ÇKDR. WILS.

पत्रगुप्त (प° + गु°) m. 1) ein best. Vogel LALIT. ed. Calc. 44, 11. 405, 2; vgl. पत्तगुप्त. — 2) eine best. Pflanze, = त्रिकाण्ट ÇABDAR. im ÇKDR.

पत्रघना (प° + घ°) f. *Acacia rugata Buch.* (voller Blätter), = सातला RĀĀN. im ÇKDR. — Vgl. चर्मकशा.

पत्रङ्ग n. = पत्राङ्ग rother Sandel ÇABDAR. im ÇKDR.

पत्रचारिक s. BURN. Intr. 261, N. 2.

पत्रच्छेदक (प° + छे°) m. Blattschneider (bes. Handwerk) VJUTP. 96.

पत्रच्छेद्य (प° + छे°) n. viell. ausgerupfte Federn: पत्रच्छेद्यमिवेह् भाति गगणं विस्त्रेपितं वायुना MĀKĀ. 76, 21.

पत्रसंस्कार (प° + सं°) m. = पुराणि TRIK. 1, 2, 11. = रामभाटी vulg. ÇKDR. the current of a river WILS. Der Zusammensetzung nach eher das Rauschen der Blätter (mit dem viell. das Rauschen eines Flusses verglichen worden wäre). Nach WILS. sollen andere Autorr. पत्रसंस्कार und पुरसंस्कार lesen.

पत्रणा (von पत्रण f. das Bestecken des Pfeiles mit Federn H. 781. HĀ. 116.

पत्रतण्डुली (प° + त°) f. eine best. Pflanze, = तण्डुली = यवति-क्ता RĀĀN. im ÇKDR. Nach WILSON bedeutet °तण्डुली Weib und eine Art Gerste.

पत्रतरु (प° + त°) m. ein best. Baum, = डुष्वदिर RĀĀN. im ÇKDR.

पत्रदारक (प° + 1. दा°) m. Säge TRIK. 2, 10, 13.

पत्रनाडिका (प° + ना°) f. die Ader eines Blattes ĠAṬĪDH. im ÇKDR.

पत्रपरम् (प° + प°) m. eine feine Feile oder Säge AK. 2, 10, 33. H. 920.

पत्रपाल 1) m. ein langes Messer, ein langer Dolch H. 784; vgl. पत्र 7 und करपाल. — 2) f. ई der gefederte Theil des Pfeils HALĀJ. 2, 313. Die Bed. a pair of shears or scissors bei WILS. beruht auf einem Missverständnis des bei HALĀJ. nachfolgenden कर्तरी; auch ÇKDR. erklärt das Wort durch vulg. कौची. — Vgl. पालि.

पत्रपाश्या (प° + पा°) f. eine Art Stirnschmuck AK. 2, 6, 3, 4. H. 655.

पत्रपिशाचिका (प° + पि°) f. eine Art Regenschirm oder Regenhut aus Blättern TRIK. 2, 10, 13. HĀ. 119.

पत्रपुट s. u. पुट.

पत्रपुष्प (प° + पु°) 1) m. rothblühendes Basilienkraut ÇABDAR. im

ÇKDR. — 2) f. झा Basilienkraut ÇABDAM. im ÇKDR. Basilienkraut mit kleinen Blättern RATNAM. im ÇKDR.

पत्रपुष्पक (wie eben) m. eine Birkenart (भूर्ज) ÇABDAM. im ÇKDR. MADHU bei BHAR. zu AK. ÇKDR. u. भूर्ज.

पत्रप्रकाश (प° + प्र°) m. Titel astronomischer Tabellen MACR. Coll. I, 125.

पत्रफलता H. c. 146 wohl fehlerhaft für पत्रलता.

पत्रबन्ध (प° + ब°) m. Verzierungen mit Blättern und Blumen ÇABDAR. im ÇKDR.

पत्रवाल (प° + बाल?) m. Ruder TRIK. 1, 2, 13.

पत्रभङ्ग (प° + भ°) m. mit Moschus und andern wohlriechenden Stoffen auf das Gesicht aufgetragene Striche und Zeichen H. 655, v. 1. कस्तूरीवरपत्रभङ्गनिकोरा धष्टा न गाडस्थले Spr. 622. °भङ्गि f. dass. H. 655. °भङ्गी ÇABDAR. im ÇKDR. — Vgl. पत्रमञ्जरी, °लता, °लेखा, °व-हारी, °वह्नि, पत्राङ्गलि.

पत्रमञ्जरी (प° + म°) f. dass. H. 655, Sch.

पत्रमाल (प° + माला) m. = वेतस *Calamus Rotang Lin.* NIGH. Pa.

पत्रमूलक = पत्रमूलप्रकार wie Blätter und Wurzeln aussehend गाणा स्थूलादि zu P. 5, 4, 3.

पत्रण् (von पत्र) befedern, mit Federn bestecken: पत्रित (शर) ABĀ. 3, 26. सु° HARIV. 16314. — Vgl. पत्रणा.

पत्रपौवन (प° + पौ°) n. ein junges Blatt ĠAṬĪDH. im ÇKDR.

पत्ररथ (प° + रथ) m. Vogel (der die Flügel als Wagen gebraucht) AK. 2, 5, 33. H. 1316. HALĀJ. 2, 82. MBH. 1, 1495. 2, 1473. 13, 3829. R. 3, 25, 7. 37, 35. BHĀG. P. 1, 6, 13. KĀCIKA. 59, 11 (nach AUFRECHT). °रथेश्वर ĠAṬĪJU R. 3, 36, 38. °श्रेष्ठ GARUḌA HARIV. 5839. °रथेन्द्र desgl. BHĀG. P. 3, 21, 34. °रथेन्द्रकेतु Vishṇu RAGH. 18, 29.

पत्ररेखा RAGH. 16, 67 = पत्रलेखा, wie die Calc. Ausg. liest.

पत्रलं von पत्र गाणा सिध्मादि zu P. 5, 2, 97. n. dünne (!) saure Milch H. 406.

पत्रलता (प° + ल°) f. 1) = पत्रभङ्ग H. 655. Schol. zu RAGH. 13, 55 in der Calc. Ausg. — 2) ein langes Messer, ein langer Dolch; so ist wohl H. c. 146 zu lesen, da पत्रपालता auch gegen das Metrum verstößt.

पत्रलवण (प° + ल°) n. ein aus best. Blättern und Salz bereitetes Medicament SUÇA. 2, 36, 12.

पत्रलेखा (प° + ले°) f. = पत्रभङ्ग AK. 2, 6, 3, 24. H. 654. HARIV. 7078. RAGH. ed. Calc. 16, 67. सपत्रलेखेषु विलासिनीनां वक्त्रेषु RĀ. 6, 7. ÇIÇ. 8, 56. Schol. zu PRAB. 33, 16. am Ende eines adj. comp. f. झा RAGH. 6, 72. — 2) N. pr. eines Frauenzimmers KĀD. in Z. d. d. m. G. 7, 384.

पत्रवहारी (प° + व°) f. = पत्रभङ्ग H. 655, Sch.

पत्रवह्नि (प° + व°) f. 1) dass. H. 655. °वह्नी f. v. 1. HALĀJ. 2, 387. ÇIÇ. 8, 59 ist entweder °वह्नि; oder वह्नी st. वह्नी; zu lesen. — 2) f. ई Name zweier Pflanzen: = रुद्रजटा und पलाशी RĀĀN. im ÇKDR.; nach ÇKDR. auch = पर्णलता.

पत्रवाज (प° + वा°) adj. mit Federn besteckt, von Pfeilen HARIV. 13254.

पत्रवाह (प° + वा°) m. Pfeil (Gefeder tragend) TRIK. 2, 8, 53. H. 778. HĀ. 53. ĠAṬĪDH. im ÇKDR. Nach WILS. auch Vogel (vgl. पत्रिवाह) nach demselben und ÇKDR. auch Briefträger.